

Unleash your potential

Aprech Limited
Regd. office: Aptech House
A-65, MIDC, Moroi, Andheri (E),
Mumbai - 400 093.
T: 91 22 2827 2300
F: 91 22 2827 2399
www aptech-worldwide com

June 8, 2021

To,
BSE Limited
25th Floor, P J Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
Scrip Code: 532475

To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-KurlaComplex Bandra (E), Mumbai - 400 051. Symbol: APTECHT

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Advertisement – 21st Annual General Meeting of the Equity Shareholders of the Company to be held on 01st July, 2021 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published today i.e., 08th June 2021 regarding the Notice to the shareholders of the Company in respect of information of 21st Annual General Meeting scheduled to be held on Thursday, 01st July, 2021 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Kindly take the same on record.

For Aptech Limited

A K Biyani

Company Secretary Membership No: F8378

Encl.: as above

CIN No.: L72900MH2000PLC123841 Email Id: info@aptech.ac.in

MAGMA HOUSING FINANCE

मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लि. शाखा कार्या.: युनिट-२०४/२०५, लोटस पार्क, रोड नं. १६, वागळे इस्टेट, ठाणे-४०० ६

ई-लिलाव विक्री सूचना

सिक्योरियक्षेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनास्थियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्योरिटी इंटोस्ट ॲक्ट. २००२ (यानंतर ''ॲक्ट'' असा उळेख) अन्वये ह

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमूद मिळकती या **मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लि**. कर्ड गहाण आहेत: ज्यांचा कब्जा ॲक्टच्या कलम १३(४)/कलम १४ अन्वये कंपनीच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या प्रयोज्य व्याज, प्रभार आणि खर्च इ. सः कंपनीची थेकबाकी वसूल करण्यासाठी खालील नमूद अटीनुसार ई-लिलावामार्फत विकण्यात येणार आहेत.

खालील वर्णिलेली मिळकत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स (यानंतर रूल्स असा उल्लेख) च्या नियम ८ आणि ९ अन्वये **''जे आहे जेथे आहे, जे काही आहे ते**थे आहे आणि कोणत्याही मदतीशिवाय तत्वाने" विकण्यात येणार आहे

अनु. क्र.	१. कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव २. मागणी सूचनेची तारीख ३. एकूण थकवाकी + पासून व्याज	मिळकतीचे वर्णन आणि मिळकतीचा प्रकार	 ई-लिलावाची तारीख आणि वेळ इअर (इसारा अनामत रक्कम) सादर करण्याची अंतिम तारीख मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ 	१. राखीव किंमत (लाखात) २. इअर स्क्कम (लाखात)
٧.	१. सुलेखादेवी इंदर ठाकुर, इंदल देसाई ठाकुर २. सुचना तारीख: १४/०८/२०१९ ३. कर्ज क्र. एचएम/०४५८/एच/१६/१००४५५ ४. एकुण थकबाकी: ६,६९,५५७.००/-रूपये सहा लाख एकोणसत्तर हजार पाचशे सत्तावत्र मात्र) ०५/०८/२०१९ रोजीस देय च्यासह दरसाल १३.८०% दराने पुढील व्याज	सव्हें/गट क्र. १, प्लॉट क्र. २बी, मुंबई- ४०१५०१ धारक वरील गाव मान, बोईसर, तालुका-पालघर, जिल्हा पालघर येथील सुम निवास अशा ज्ञात बिल्डिंगीमधील ३ऱ्या मजल्यावरील रहिवासी पर्टेट क्र. ३०२, मोजमापित क्षेत्र ३३० ची. फूट. सुमर बिल्टअप क्षेत्र (३०.६६ ची. मीटर्स) च्या गहाण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	१. ई-लिलावाची तारीख व वेळ १६/०६/२०२१ (स. ११ ते दू. २ दरम्यान) २. इअर (इसारा अनामत रक्कम) सादर करण्याची अंतिम तारीख १५/०६/२०२१ रोजी सायं. ५ पूर्वी ३. मालमनेच्या तपासणीची तारीख व वेळ १७/०६/२०२१ (स. ११ ते सं. ४)	१. राखीव किंमत (लाखांत) इ. ६,१९,९०५/-(सहा लाख एकोणीस हजार नऊशे पाच मात्र) २. इअर रक्कम (लाखांत) इ. ६१,९९०/- (रुपये एकसष्ट हजार नऊशे नव्वद मात्र)
٠.	१.कार्तिक जयप्रकाश नायडु, पद्मा जयप्रकाश नायडु, जयप्रकाश वीस्त्वामी नायडु २. सूचना तारीख: १७/११/२०१८ २. सूचना तारीख: १७/११/२०१८ २. एकुण थकवाकी: २४,७१,०७९.११/-रूपये चोवीस लाख एकाहत्तर हजार एकोणऐंशी आणि एक्याण्णव मात्र) ६/११/२०१८ रोजीस देय च्यासह दरसाल १२.००% दराने पुढील व्याज. कर्ज क्र. एचएल/०१०३/एच/१४/२०००५४ एकुण थकवाकी: ७,१४,७६९.७७/-रूपये सात लाख चौदा हजार सातशे एकोणसत्तर आणि सत्याहत्तर पैसे मात्र) ०६/११/२०१८ रोजीस देय च्यासह दरसाल १४.००% दराने पुढील व्याज.	नागपुर महानगरपालिका, नागपुर, महाराष्ट्र आणि नागपुर पुचारित ट्रस्टच्या प्रादेशिक हदीमधील नागपुर, महाराष्ट्र आणि नागपुर, पुचारित ट्रस्टच्या प्रादेशिक हदीमधील नागपुर, सहानगरपालिका, हनुमान गृही, सिताबुलदी, शहर सर्वेह क्र. ३३००/४७४, शीट क्र. ८५/७७, वार्ड क्र. २५(४) च्या मंजुर लेआउटमध्ये स्थित एनएमसी हाउस धारक प्लॉट क्र. ८६ मधील ६.८१% अविभाजीत शेक्य आणि हितसंबंध च्यासह राष्ट्र टॉवर्स अशा नावाच्या आणि ज्ञात बिल्डिंगीच्या ३ऱ्या मजल्यावर स्थित अपार्टमेंट/फ्लंट क्र. ३३, सुपर बिल्टअप क्षेत्र ३७, ९ए चौ. मीटर्स च्या समाविद्यीत ग्रहाण मिळक्त आरासीसी सुपर एचनेचे सर्व ते भाग आणि विभाग आणि खालील प्रमाणे सिमाबद्धः पूर्वेसः राष्ट्र यांचे घर, पश्चिमेसः अपार्टिमेंट क्र. ३२, उत्तेसः अपार्टिमेंट क्र. ३२, इतिशोसः प्रव्हित लेन आणि पिंजरी यांचे घर.	१. ई-लिलावाची तारीख व वेळ २६/०६/२०२१ (स. ११ ते दू. २ दरम्यान) २. इअर (इसारा अनामत रक्कम) सादर करण्याची अंतिम तारीख २५/०६/२०२१ रोजी सायं. ५ पूर्वी ३. मालमनेच्या तपासणीची तारीख व वेळ १७/०६/२०२१ (स. ११ ते सं. ४)	 राखीव किंमत (लाखांत) २, २५,५७,८६०/– (चोवीस लाख सत्तावन्न हजार आठशे साठ मात्र) इअर रक्रम (लाखांत) २, २५५,७८६/– (रुपये दोन लाख पंचेचाळीस हजार सातशे शह्यांशी मात्र)
m·	१. चंद्रभाल राव, अमनदीप चंद्रभाल राव, शीला राव २. सूचना तारीख: २५/०५/२०१९ २. कर्ज क्र. एचएम/०४९१/एच/१७/१०००१० ४. एकुण थकबाकी: १२,६४,२३८.००/-रूपये बारा लाख चीसष्ट हजार दोनशे अडोतीस मात्र) १३/०५/२०१९ रोजीस देय च्यासह दरसाल ११.७९% दराने पुढील व्याज	फ्लॅट क्र. जी४, तळमजला, सी विंग, सेक्टर ७, बिल्डिंग क्र. १, ड्रीम सिटी, शिगाव रोड पूर्व, गाव-बोईसर, ता. पालघर, जि. पालघर, मुंबई पिन ४०१५०१ चे गहाण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	१. ई-लिलावाची तारीख व वेळ २६/०६/२०२१ (स. ११ ते दु. २ दरम्यान) २. इअर (इसारा अनामत रक्कम) सादर कएणाची अंतिम तारीख २५/०६/२०२१ रोजी सार्य, ५ पूर्वी ३. मालमनेच्या तपासणीची तारीख व वेळ १७/०६/२०२१ (स. ११ ते सं. ४)	१. राखीव किंमत (लाखांत) इ. ८,३३,०००/-(आठ लाख तेहत्तीस हजार मात्र) २. इअर रक्कम (लाखांत) इ. ८३,३००/- (रुपये त्र्याऐंशी हजार तीनशे मात्र)
,κ	१.संजय यादव, निरज संजय यादव, सिवता संजय यादव २. सूचना तारीखः १२/११/२०१९ ३. कर्ज क्र. एचएम/०४५८/एच/१६/१००२८१ ४. एकुण थकवाकीः १४,५५,३३१,००/-रूपये चौदा लाख पंचावत्र हजार तीनशे एकोणसाळीस मात्र) ०६/११/२०१९ रोजीस देय च्यासह दरसाल ११.८०% दराने पुढील व्याज	प्लॅट क्र. २०३, बी विंग, दुसरा मजला, सेक्टर ७, बिल्डिंग क्र. ४, ड्रीम सिटी, गाव-बोईसर, तापालचर, तिं पालचर, मुंबई, पिन-४०१५०१ च्या गहाण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	१. ई-लिलावाची तारीख व बेळ २६/०६/२०२१ (स. ११ ते दू. २ दरम्यान) २. इअर (इसारा अनामत रक्कम) सादर करण्याची अंतिम तारीख २५/०६/२०२१ रोजी सायं. ५ पूर्वी ३. मालमनेच्या तपासणीची तारीख व बेळ १७/०६/२०२१ (स. ११ ते सं. ४)	१. राखीव किंमत (लाखांत) इ. ८,९७,३४५/-(आठ लाख सत्याण्णव हजार तीनशे पंचेचाळीस मात्र) २. इअर रकम (लाखांत) इ. ८९,७३५/- (इपये एकोणनव्य हजार सातशे पस्तीस मात्र)
۷.	१.सुमन जयप्रकाश सिंग, जयप्रकाश राजबहादुर सिंग २. सुचना तारीखः ०८-०७-२०१७ ३. कर्ज क्र. एचएल/०२२३/एच/१३/१००१७१ ४. एकुण थकबाकीः २१,०६,३३३.००/-रूपये एकवीस लाख सहा हजार तीनशे तेहत्तीस मात्र) ०५/०७/२०१९ रोजीस देय च्यासह दरसाल १२.८०% दराने पुढील व्याज	पंचायत सिमती सिन्नर, ता. सिन्नर, जि नाशिक च्या हदीमधील गाव सिन्नर येथे स्थित सर्व्हें क्र. १८०/१५बी (जुना स.क्र. १२३७), प्लॉट क्र. २०, क्षेत्र मोजमपित २१६,८७५ ची. मीटर्स, प्लॉट क्र. २१, क्षेत्र मोजमापित २७०.१६ ची. मीटर्स, ज्यावर दिव्या अपित अशा ज्ञात बांधकामित बिल्डिंग स्थितच्या पहिल्या मजत्यावरील प्लॅट क्र. ९ आणि १०, एकुण मोज. क्षेत्र १०००,०० ची. फूट म्हणजेच १२.९३ ची. मीटर्स च्या गहाण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग, सिमाबद्ध द्वारेः पूर्व-साईड मार्जिन, पच्चिमः प्लॉट क्र. ११, दक्षिणः साईड मार्जिन, उत्तरः फ्लॉट क्र. ०८,	१. ई-लिलावाची तारीख व वेळ २६/०६/२०२१ (स. ११ ते दु. २ दरम्यान) २. इअर (इसारा अनामत रक्कम) सादर करण्याची अंतिम तारीख २५/०६/२०२१ रोजी सायं. ५ पूर्वी ३. मालमनेच्या तपासणीची तारीख व वेळ १७/०६/२०२१ (स. ११ ते सं. ४)	(लाखांत) इ. १३,२३,८७५/-(तेरा लाख तेवीस हजार आदशे पंच्याहतर मात्र) २. इअर रक्कम (लाखांत) इ. १,३२,३८७.५/- (रुपये एक लाख बत्तीस हजार तीनशे सत्याऐंशी आणि पाच पैसे मात्र)
w.	१. बापु सुखदेव मोहन, उज्वला बापु मोहन २. सूचना तारीख: २७-०६-२०१८ ३. कर्ज क्र. एचएल/०१२३/एच/१४/१००१२१ ४. एकुण थकवाकी: २२,३५,३०७.८२/-रूपये बावीस लाख पस्तीस हजार तीनशे सात आणि ब्याऐंशी पैसे मात्र) १३/०६/२०१८ रोजीस देय च्यासह दरसाल १४.००% दराने पुढील व्याज	मौजे भाईगाव, तामालेगाव, जि नाशिक येथे स्थित गहाण मिळकत धारक क्र. २१०/ए/२/२, ज्यामधून एनॉट क्र. १३, क्षेत्र मोज. २८०.०० चौ. मीटर्स, ज्यामधून पूर्व-दिक्षिण क्षेत्र मोज. १२५.०० चौ. मीटर्स च्यासह ग्रामपंचायत हाऊस क्र. ९४४ वरील बांघ्यकमित घराचे सर्व ते भाग आणि विभाग, जे खालील प्रमाणे सिमाबद्ध, पूर्व. गेंड, पश्चिम: सुनिता नामदेव देसले यांची मिळकत, दक्षिण: रोड, उत्तर: राजाबाई सुभाष सुससे यांची मिळकत.	१. ई-लिलावाची तारीख व वेळ २६/०६/२०२१ (स. ११ ते दू. २ दरम्यान) २. इअर (इसारा अनामत रक्कम) सादर करण्याची अंतिम तारीख २५/०६/२०२१ रोजी सायं. ५ पूर्वी ३. मालमतेच्या तपासणीची तारीख व वेळ १७/०६/२०२१ (स. ११ ते सं. ४)	१. राखीव किंमत (लाखांत) इ. १२,५०,०००/-(बारा लाख पत्रास हजार मात्र) २. इअर रक्कम (लाखांत) इ. १,२५,०००/- (रुपये एक लाख पंचवीस हजार मात्र)
9.	१. नंदु अशोक दुसाणे, दुसाणे ज्योती नंदु, कल्याणी फुट सप्लायसं २. सूचना तारीख: १३/१२/२०१९ ३. कर्ज क्र. एचएम/०१२३/एच/१६/१०००९७ ४. एकुण थकबाकी: १०,४०,४९०.००/-रूपये दहा लाख चाळीस हजार चाराशे नव्यद मात्र) ११/१२/२०१९ रोजीस देय च्यासह दरसाल १३.८०% दराने पुढील व्याज. क बोलीदारांना शाखेत आणि/किंवा लिलावात ठेवलेल्य	प्लॉट क्र. ०६, स.क्र. ७२४, दाभाडी शिवार, ता. मालेगाव, जि. नाशिक, फिन-४२३२०३ वरील साऊथ साईड रॉ हाऊस क्र. ०१ च्या गहाण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	१. ई-लिलावाची तारीख व बेळ २६/०६/२०२१ (स. ११ ते दु. २ दरम्यान) २. इअर (इसारा अनामत रक्कम) सादर करण्याची अंतिम तारीख २५/०६/२०२१ रोजी सायं. ५ पूर्वी ३. मालमत्तेच्या तपासणीची तारीख व बेळ १७/०६/२०२१ (स. ११ ते सं. ४)	१. राखीव किंमत (लाखांत) इ. ८,९२,५००/-(आठ लाख ब्याणव हजार पाचशे मात्र) २. इअर रक्कम (लाखांत) इ. ८९,२५०/- (रुपये एकोणनव्यद हजार दोनशे पन्नास मात्र)

च्छुक बोलीदारांना शाखेत आणि/किंवा लिलावात ठेवलेल्या मिळकतीला भेट देण्याचा आणि प्रभार, बोजा संदर्भात आवश्यक माहिती प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत आहे खरेदीदाराने त्याची/तिची/त्यांच स्वतःची चौकशी करणे आणि अतिरिक्त प्रभार. बोजा आणि त्रयस्थ पक्षकारांच्या हितसंबंधाबाबत खात्री करणे आणि सर्व संदर्भात त्याची/तिची/त्याचे समाधान करणे आवश्यक आहे. सर्व सांविधिक थकबाकी जसे की मिळकत कर, वीज थकबाकी आणि मिळकतीची निगडित काही असल्यास इतर थकबाकीची खात्री करून यशस्वी बोलीदार/संभाव्य खरेदीदाराने भरायची आहे. बोलीदार/संभाव्य खरेदीदारांना त्यांच्या स्वतःच्या हितार्थ बोली सादर करण्यापूर्वी वरील नमूद नेळकत/मिळकतांशी संबंधित इतर संबंधित तपशील आणि वरील संदर्भात त्याचे/तिचे/त्यांचे समाधान करून घेण्याची विनंती करण्यात येत आहे र्द-लिलाव विकीच्या अटी आणि शर्ती

लिलाव/विक्री ५ मिनिटांच्या अमर्याः ई-लिलाव/बोलीने करण्यात येईल

इच्छुक बोलीदारांनी पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे आणि पुरेशा आधी सेवा पुरवठादार मे.नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड २०३, २रा मजला, श्री श्याम पॅलेस, सेक्टर ४ आणि ५ क्रॉसिंग, रेल्वे रोड, गुरूग्राम १२२ ००६)संपर्क क्र. +९१ ९३१०० २९९३३/+९१ ९८१०० २९९२६/ +९१ १२४ ४ २३३ ९३३) संपर्क क्लाईट सर्ल्क्सि डिलेल्हरी (सीएसडी) सेल क्र. (एम)+९१ ९३१०० २९९३३/+९१ ९८१०० २९९२६ (दूर.) + ९१ १२४ ४ २३३ ९३३, ईमेल: CSD@DisposalHub.Com यांचेकडून ई-बोलीसाठी आवश्यक असलेला लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी की, संभाव्य बोलीदार फक्त त्यांच्याकडूर ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. इच्छक खरेदीदार/बोलीदारानी २५/०६/२०२१ रोजी किंवा पूर्वी कोणत्याही राष्ट्रीयकत किंवा शेड्यल्ड बँकेव काढलेल्या ''मॅम्मा हाऊसिंग फायनान्स लि.'' बैंक-आयसीआय बैंक लि., खाते क्र.: ०००६५१०००४६० आणि आयएफएससी कोड-ICICI0000006 आर.एन. मुखर्जी रोड, कोलकाता ७००००१ च्या खाल्यामध्ये एनईएफटी/आरटीजीएस/डीडीच्या मार्गाने इसारा अनामत रक्कम (इअर) जमा करणे आणि nttps://DisposalHub.Com येथे त्यांचे नाव नोंदविणे आणि विनामूल्य युजर आयडी आणि पासवर्ड मिळविणे आणि सेवा पूरवठादारांकडून ई-लिलावावरील प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी खालील दस्तावेजांच्या स्वसाक्षांकित प्रती अपलोड करणे आणि त्याची हार्ड कॉपी संबंधित व्यवस्थापक मॅमा हाऊसिंग फायनान्स लि.) श्री. पंकज यादव, पत्ता युनिट क्र. २०४/२०५, लोटस पार्क, रोड क्र. १६, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४ मोबाईल क्र. +९१ ९७०२८९५५६९, ईमेल:pankai.yadav@magmahfc.co.in यांचेकडे सुद्धा पाठविणे आणि मेल करणे आवश्यक आहे

एन्ईएफटी/आस्टीजीएस चलन/पुराव्याची प्रत. २. पॅन कार्डची प्रत. ३. पत्याच्या पुराव्याची प्रत (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर आयडी, रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, नोंदणीकृत लिव्ह ॲण्ड लायसन्स करार) ४. आधार कार्डची प्रत, ५. कंपनी किंवा भागीदारी संस्थेच्या बाबतीत प्राधिकार प्रत्र आणि भागीदारी विलेख/नोंदणी प्रमाणपत्राची प्रत ६. वरील तक्त्यामधील नमूद अशा इअर च्या सादरीकरण्याच्या अंतिम तारखेरोजीस किंवा पूर्वी इअर परत करण्यासाठी इच्छुक

बोलीदाराच्या बँक खात्याचा रह केलेला चेक. ऑनलाईन ई-लिलावात सहभागी होण्यासाठी विहित मसुद्यात अर्ज करणे लिलाव प्रक्रियेसाठी आवश्यक आहे जो वेबसाईटवर प्रस्ताव/निविदेसह उपलब्ध आहे बोलीदारांना त्यांची बोली सादर करणे आणि ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीसाठी वेबसाईट https://DisposalHub.Com बघण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ऑनलाईन बोली वरील नमूदनुसार वेबसाईटवर करण्यात येईल आणि शर्तीच्या अधीन राहील निविदा दस्तावेज आणि लिलावाच्या तपशिलवार अटी आणि शर्ती यावरील नमुद संस्थेच्या वेबसाईट वरून डाऊनलोड करता येतील किंवा त्या वरील नमुद मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लि. च्या संबंधित शाखा कार्यालयातून प्राप्त करता येतील. बोली प्रपत्राची प्रत/यथायोग्य सही केलेली सह ऑनलाईन सादर केलेले जोडपत्र (युटीआर क्रमांक नमृद करून) वरील नमृद तारखेस किंवा पूर्वी आणि वेळेत वरील दिलेल्या पत्त्यावर संबंधित व्यवस्थापक श्री. पंकज यादव, मोबाईल क्र. +९१ ९७०२८९५५६९. कार्यालय दुरध्वनी:- + ९७०२८९५५६९ येथे, मॅम्मा हाऊसिंग फायनान्स लि., पत्ता युनिट क्र. २०४/२०५, लोटस पार्क, रोड क्र. १६, वागळे इस्टेट, ठाणे ४००६०४ येथे सुद्धा वर उल्लेखित तारीख व वेळेस वा पूर्वी देऊ शकता. पुढील तपशील आणि चौकशीकरीता मॅम्मा हाऊसिंग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी नाव

थ्री. पंकज यादव, मोबाईल क्र. +९१ ९७०२८९५५६९ यांना संपर्क करावा. येथील वरील परिशिष्टातील तारण मत्तेचा पुरेशा तपशील देण्याची आवश्यक काळजी घेण्यात आली आहे. प्राधिकृत अधिकारी सदर उद्घोषणेमधील कोणतीही चुक चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी जबाबदार राहणार नाहीत.

नाण मना फक्त वरील राखीव किंमतीत विकण्यात येईल. लिलाव राखीव किंमतीवरील एका वाढीने सरू होईल आणि बोलीदार प्रत्येकी रु. १०,०००/- (रुपये दहा हजाः मात्र) च्या किमान बोली वाढीच्या रकमेने त्यांचे प्रस्ताव वाढवून त्यांच्या दरम्यान बोली करण्यासाठी मुक्त राहतील.

फक्त वैध यजर आयडी आणि पासवर्ड धारण केलेले आणि एनईएफटी/आरटीजीएसमार्फत इअरचे निश्चित प्रदान केलेल्या बोलीदाराना ऑनलाईन ई-लिलावामध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात यईल. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी कोणतीही किंवा सर्व बोली स्वीकारणे किंवा नाकारण्याचा हक्क राखून ठेवला आहे. पुढे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता लिलाव प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही वेळी ई-लिलाव पुढे ढकलणे किंवा रद्द करणे, खंडित करणे किंवा लिलावाच्या अर्टी सुधारण्याचा हक्क राखून ठेवला आहे आणि या संदर्भातील त्यांचा निर्णय अंतिम राहील.

विक्री ही प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे त्यांच्या बोली/निविदा/प्रस्तावामध्ये उच्चतम विक्री किंमतीचा प्रस्ताव दिलेल्या खरेदीदार/बोलीदाराच्या नावे निश्चित करण्यात येर्डल

तथापि ती फक्त तारण धनकोंच्या निश्चितीच्या अधीन राहिल. यशस्वी बोलीदारांची इसारा अनामत स्क्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून/समायोजित करण्यात येईल. इअरवर व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यावर त्याच दिवशी किंवा पढील कामकाजाच्या दिवसापूर्वी अगोदर जमा केलेली इअर समायोजित करून विक्री २५% रक्कम जमा करणे आवश्यक आहे. विहितनुसार सदर रक्कम जमा करण्यास कसूर केल्यास तो पर्यंत जमा केलेली खकम (इअर किंवा अन्य स्वरूपात) कंपनीद्वारे जम करण्यात येईल आणि प्राधिकृत अधिकारी पुन्हा एकदा मिळकतीची विक्री करण्यासाठी मुक्त राहतील.

विक्री किंमतीच्या फक्त २५% जमा केलेली रक्कम जमा केल्यावर त्यांच्या नावे विक्रीची निश्चिती मिळविण्यासाठी यशस्वी बोलीदार हक्कदार नाहीत. विक्री प्राधिकृत अधिकारी/तारण धनकोंच्या निश्चितीच्या अधीन राहील.

वरील अर्टीमुसा विक्री किंमतीच्या २५% जमा केल्यानंतर विक्री किंमतीच्या उर्वरित ७५% बोलीच्या तारखेपासून १५ दिवसात किंवा पूर्वी किंवा कंपनीच्या तारण धनकोच्या निर्देशाने लेखी मान्य केलेल्या वाढीव कालावधीत जमा करणे आवश्यक आहे. येथे वरील नमूद नुसार यशस्वी बोलीदाराने प्रदानात कसूर केल्यास बोलीदाराने अगोदर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकत पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात येईले आणि कसूरवार बोलीदाराचा कोणत्याही बाबतीत मिळक आणि/किंवा रकमेच्या संदर्भात दावा/हक्क राहणार नाही.

जर एमएचएफएलला स्वीकृती योग्य असलेली त्यांच्या द्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित कंपनीची थकबाकी ई-लिलावाच्या तारखेपूर्वी कोणत्यार्ह वेळी कर्जदार आणि/किंवा हमीदारांच्या वतीने/द्वारे भरणा करण्यात आली तर मत्तेची विक्री रह करण्यात येईल

सर्व सांविधिक थकबाकी/अनुषंगिक प्रभार/इतर थकबाकीसह नोंदणी प्रभार, मुद्रांक शुल्क, कर इ. फक्त यशस्वी बोलीदारांने सोसायचे आहे. सादर केलेल्या बोलीमधील नावानेच विक्री प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्राधिकृत अधिकारी किंवा एमएचएफएल ई-लिलाव करण्यात येणाऱ्या मिळकतीच्या संदर्भातील कोणतेही प्रभार, धारणाधिकार, बोजा किंवा शासनाची कोणतीही अन्य

थकबाकी आणि/किंवा त्रयस्थ पक्षकारांच्या दाव्यासाठी जबाबदार राहणार नाही. इच्छुक बोलीदाराना मिळकत कर थकबाकी, वीज थकबाकी/प्रभार/धारणाधिकार इ वैधानिक दायित्वांसह मिळकतीवरील बोजाच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि अशी दायित्वे/बोजा फक्त खरेदीदाराने सोसायच

बोलीदाराने योग्य इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पॉवर बॅक अप इ. ची खात्री करणे आवश्यक आहे. एमएचएफएल/प्राधिकृत अधिकारी/ ऑनलाईन सेवा पुरवठादार हे इंटरनेट फेल्युअर वीज जाणे किंवा कारण किंवा ई-लिलावाला बाधक कारण/आकस्मिकतेमळे अडथळे आल्यास जबाबदार राहणार नाहीत अयशस्वी बोलीदारांची इअर त्यावरील कोणत्याही व्याजाशिवाय ई-लिलाव/विक्री प्रक्रिया संपल्यानंतर १५ कामकाजाच्या दिवसात परत करण्यात येईल. सद

बोलीदाराच्या या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही ९७. यथायोग्य न भरलेले किंवा इअर आणि/किंवा आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण नसलेले किंवा लिलाव विक्री सूचनेत नमूदनुसार किंवा येथे वरील नमूद तारीख आणि वेळेनंत प्राप्त झालेले प्रस्ताव वैध प्रस्ताव/बोली म्हणून विचारात घेतले जाणार/समजण्यात येणार नाहीत आणि त्यानुसार नाकारण्यात येतील आणि सदर अर्जदार/बोलीदाराला य

संदर्भात एमएचएफएल किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या विरोधात दावा करता येणार नाही. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली नाकारण्याचा हक्क राखून ठेवला आहे आणि अशा निर्णयाच्या संदर्भात कंपनी किंवा प्राधिकृत

अधिकाऱ्यांच्या विरोधात दावा करता येणार नाही. १९. इच्छुक बोलीदार एमएचएफएलच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणत्याही अवाजवी प्रभावशिवाय ई-लिलाव प्रक्रियेत त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वतःच्या स्वेच्छेने

. आणि मर्जीने सहभागी होते आहेत आणि अशा ई-लिलावाच्या परिणामाबाबत त्यांना सर्व माहिती आहे. या बाबतीत इच्छुक एमएचएफएल किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणाचीही मदत घेणार नाही आणि ते येथे वर स्पष्टपणे नमुद्र केलेल्या खेरीज जमा केलेल्या रकमेचा किंवा अशा रकमेवरील व्याजाचा परतावा मागण्यास हक्कदा नसतील. ०. इअर जमा करण्याची तारीख आणि ई-लिलावाच्या तारखेस सुट्टी घोषित झाल्यास तारीख आपोआप पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत वाढविण्यात येईल.

सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये १५ दिवसांची सांविधिक सूचना २१. कर्जदार/हमीदार यांना ई–लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपूर्वी त्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचित करण्यात येत आहे,

ठिकाणः महाराष्ट्र

कसूर केल्यास तारण मत्ता/मिळकतीचा लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल. दिनांकः ०८.०६.२०२१ प्राधिकृत अधिकारी

मॅग्मा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

Aptech 🧩

ॲप्टेक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ॲप्टेक हाऊस, ए-६५, एम.आय.डी.सी., मरोळ, अंधेरी (पू), मुंबई - ४०००९३ दू: ०२२-६८२८२३००, फॅक्स: ०२२- २८२७ २३९९ सीआयएन : एल७२९००एमएच२०००पीएलसी१२३८४१

> वेबसाईट : www.aptech.worldwide.com ई-मेल : investors_relations@aptech.ac.in

> > भागधारकांना सूचना

याद्वारे सुचना देण्यांत येते की, एजीएमच्या सुचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता ॲप्टेक लिमिटेड ची एकवीसावी (२१ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") गुरुवार, १ जुलै, २०२१ रोजी दु. ०४.०० वा. (भा.प्र.वे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("व्हीसी/ओएव्हीएम") सुविधेमार्फत होणार आहे.

कोव्हीडी-१९ सातीच्या प्रादुर्भावामुळे आणि निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अनुक्रमे ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० ("एमसीए सर्क्युलर्स") आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेले दिनांक १२ मे, २०२० चे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ ("सेबी सर्क्यूलर") ला अनुसरू आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरत्दी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') च्या अनुपालनांत कंपनीची २० वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित केली जाणार आहे. जिला एक सामाईक ठिकाणी सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली जाईल. ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस उपरोक्त एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर प्रमाणे कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवले आहेत. सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, एजीएमची सूचना आणि अर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.aptech-worldwide.com येथे आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ह्या स्टॉके एक्सचेंजेसच्या वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध असतील. सभासद केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला उपस्थित राह्न सहभागी होऊ शकतात. एजीएम मध्ये सामील होण्यासाठीचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्याकरता गणले जाईल.

कंपनी सर्व सभासदांना एजीएमच्या सचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याकरिता रिमोट ई-व्होटींग सुविधा ("रिमोट ई-व्होटींग") पुरवत आहे. त्या व्यतिरिक्त, कंपनी एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची (ई-व्होटींग) सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींगसाठी तपशिलावर प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे. जर तुमचा ई-मेल आयडी मधील कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत असेल तर तुमच्या नोंदणीकृत ई-मेल ॲंड्रेसवर रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगसाठी लॉगीन तपशील पाठवले जातील.

जर तुम्ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे तुमचा ई-मेल ॲड्रेस नोंदवला नसेल तर कृपया वार्षिक अहवाल आणि रिमोट ई-व्होटींग व एजीएममध्ये ई-व्होटींगसाठी लॉगीन तपशील मिळवण्याकरिता तुमचा ई-मेल आयडी नोंदविण्यासाठी खालील निर्देशांचा अवलंब करा :

प्रत्यक्ष पद्धतीने	ई-मेल ॲड्रेस नोंदविण्यासाठी फोलिओ क्र. भागधारकांचे नाव शेअर
शेअर्स धारण करणारे	प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढची व मागची) आणि पॅन कार्डची स्व-
सभासद	साक्षांकित स्कॅन्ड प्रत पुरवून einward.ris@kfintech.com येथे
	कंपनीच्या रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट, केफिन टेक्नॉलॉजिज
	प्रायव्हेट लिमिटेड (''केफिन'') ला एक विनंती पाठवा.
डिमॅट स्वरुपात	कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधा आणि
शेअर्स धारण करणारे	डीपीने सल्ला दिल्याप्रमाणे प्रक्रियेचा अवलंब करून तुमचा ई-मेल ॲड्रेस

आ. व. २०२१-२१ साठीचा वार्षिक अहवाल आणि कंपनीच्या २१ व्या एजीएची सूचना कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि लिस्टींग रेग्युलेशन्स नुसार सर्व सभासदांना त्यांच्या नोंदवलेल्या ई-मेल ॲडेसवर पाठवली जाणार आहेत

ॲप्टेक लिमिटेड साठी सही/-ठिकाण : मुंबई ए. के. बियानी दिनांक : ०७.०६.२०२१ कंपनी सेक्रेटरी



ी.पी. टॅंक शाखा : हलाल लोहाना महाजन बिल्डिंग, ६/१०, डॉ. बाबासाहेब जयकर म ९५०२ (जाहि.)/२३८८ ९५०४ (सीएम) **ई-मेल**: cptank@bankofbaroda.co.in वेब.: www.bankofbaroda.com आरटीजीएस:बीएआरबीओसीपीटीएएनके

सीपी टँक, मुंबई कर्जदारांना सूचना 20.04.2028

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (२) अन्वये) रजिस्टर पोस्ट, पोस्ट ऑफीस/कुरिअर/स्पीड पोस्ट/हाती

मे. मा कमला मिल्स प्रा. लि

नोंदवा

(पूर्वी मे. स्कॅलेट टेक्सटाईल्स मिल्स इंडिया प्रा. लि. अशी ज्ञात) जय हिंद इस्टेट, बिल्डिंग क्र. १-बी, ३रा मजला, फ्लॅट क्र. ६, डॉ. ए. एम. रोड, भुलेश्वर, मुंबई-४००००२

श्री. कैलाश चंद बन्सल, प्रोप्रायटर मे. मा कमला मिल्स प्रा. लि.

(पूर्वी मे. स्कॅलेट टेक्सटाईल्स मिल्स इंडिया प्रा. लि. अशी ज्ञात) जय हिंद इस्टेट, बिल्डिंग क्र. १-बी, ३रा मजला, फ्लॅट क्र. ६, डॉ. ए. एम. रोड, भुलेश्वर, मुंबई-४००००२

श्री. शशि के. बन्सल, संचालक ो. मा कमला मिल्स प्रा. लि

(पर्वी मे, स्कॅलेट टेक्सटाईल्स मिल्स इंडिया प्रा. लि. अशी जात) जय हिंद इस्टेट, बिल्डिंग क्र. १-बी, ३रा मजला, फ्लॅट क्र. ६, डॉ. ए. एम. रोड, भुलेश्वर, मुंबई-४००००२

संदर्भ. : आमच्या सीपी टॅंक गाखेकडील

आम्ही विविध पत सुविधांची मंजुरी व मंजुरीच्या शर्ती कळवणाऱ्या आमच्या दिनांक २९.०९.२०१९ १९.०९.२०२०, ०८.१०.२०२० आणि २९.१०.२०२० रोजीच्या आमचे पत्राचा संदर्भ देतो. वरील मंजुरीप्रमाणे तुम्ही येथे ह्यानंतर उल्लेख केल्याप्रमाणे तारण पुरविल्यानंतर पत सुविधा घेऊन त्यांचा उपयोग करण्याम मुख्यात केलीत विविध कर्ज/पुतमविधामधील मध्याची थुकुबाकी आणि अशा टायिन्वामार्ट

अनु. क्र.	खाते क्र.	सुविधेचे स्वरूप आणि प्रकार	मर्यादा (भा.रु.त)	आरओआय	थकबाकी रुक्कम	पर्यंत लावलेले व्याज
٧.	०३९००५० ०००००९१	कॅश क्रेडिट (जंगम गहाण)	२००,००,०००.००	9.24	२०८,६९,१६६.०० + त्यावरील व्याज	३०.०४.२०२१
۶.	०३९००६० ००००८२३	टीएल	१२१,४२,८२०.००	८.१०	१२५,१९,९११.४५ + त्यावरील व्याज	२४.०४.२०२१
η.	०३९००६० ०००११७५	एफआयटीएल	११,७८,०००.००	૭.૭५	१०,७०,४७४.०० + त्यावरील व्याज	२४.०४.२०२१
٧.	०३९००६० ०००११७६	डब्ल्यूसीटीएल	३५०,००,०००.००	८.२५	३६१,४०,६५० + त्यावरील व्याज. ९७	२४.०४.२०२१
ч.	०३९००६० ०००१२२८	एफआयटीएल -कोवीड	११,७९,३९१.००	9.90	६,१८,४१५.८३ + त्यावरील व्याज	२९.०४.२०२१
ξ.	०३९००६० ०००१२५५	बीजीईसीएलसी -टीएल	१३४,००,०००.००	۷.00	१३७,५१,०११.०० + त्यावरील व्याज	२९.०४.२०२१
	एकूण		८२९,००,२११.००		८४९,६९,६२९.२५	

रणांच्या संश्रिष्ठ वर्णनासह तारण करार :

१ प्लांट आणि मशिनिरीचे जंगम गहाण प्राथमिक तारण .सर्व स्टॉक आणि बुक डेब्टस् चे जंगम गहाण

🔾 . श्री. कैलाश चंद बन्सल आणि सौ. शशि के. बन्सल यांच्या नावे असलेला फ्लॅट क्र ९०४, ९वा मजला, 'बी' विंग, बिल्डिंग क्र. ०२, 'सुमेर ट्रीमिटी टॉवर्स सीएचएसएल' न् प्रभादेवी रोड, प्रभादेवी मुंबई-४०० ०२५ येथे स्थित निवासी मिळकत/फ्लॅट चे समतुल गहाण खालील प्रमाणे सिमाबाट उत्तर र बिल्डिंग दक्षिण र त्य प्रभादेवी रोड नंतर सुखसागर बिल्डिंग, **पूर्व** : बांधकामा अंतर्गत बिल्डिंग, **पश्चिम** : रस्ता नंतर चैतन्य टॉवर वरील मिळकती ह्या खालील खात्याकरीता वाढवलेले गहाण म्हणून सुद्धा आहे.

+ त्यावरील व्याज

ए) कैलास चंद्र बन्सल आणि सौ. शशि के. बन्सल – गृह कर्ज २) मे. विधी वेव्ह वर्क्स इन्कॉ- प्रोप्रायटर फर्म (प्रोप्रायटर- सौ. शशि के

दिनांक ०४/०६/२०२१ रोजीच्या कर्जाच्या पोचपावतीच्या पत्रामध्ये तुम्ही ०४/०६/२०२० रोजीस एकूण रु. ६९४.१३ लाख रकमेच्या तुमच्या दायित्वाची पोचपावती बँकेला दिली आहे. वरील नमूद थकबाकीम[©] पर्यंतचे व्याज आणि पढे काढलेल्या रकमेचा समावेश आहे.

खात्यामध्ये खर्ची टाकलेले पढील प्रभार रु. -- इतके आहेत. तुम्हाला माहिती आहे की, तुम्ही ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील कर्ज/थकबाकीवर व्याज अदा करण्यात कसूर केली आहे. तुम्ही मुदत कर्ज आणि मागणी कर्जाच्या हप्त्याचे प्रदान करण्य

सध्दा कसर केलेली आहे, जे जानेवारी, २०२१ आणि त्यानंतर प्रदानासाठी थकीत बनले आहे. तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वांप्रमाण ३०/०४/२०२१ रोजीस तमच्या कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. आर्म्ह वारवार विनंत्या आणि मागण्या करूनही तुम्ही त्यावरील व्याजासह थकीत कर्जाची परतफेड केलेली नाही.

वरील परिच्छेद १ मध्ये वर्णन केलेल्या वेगवेगळ्या तारणांनी रितसर सुरक्षित केलेल्या पत सुविधांच्या संबंध तुमचे दायित्व निभावण्यातील तुमची असमर्थता आणि तुमच्या खात्याचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणन केलेत वर्गीकरण ध्यानात घेऊन, आम्ही याद्वारे तुम्हाला सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऑसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इँटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये तुम्हाला सूचना देत आहोत आणि तुम्हाला ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वरील परिच्छेद १ मध्ये . दिल्याप्रमाणे रु. ८४९,६९,६२९.२५ अशा एकूण रकमेचे बँकेप्रती तुमचे संपूर्ण दायित्व प्रदान करण्यास सांगत आहोत. आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याजासह वरील रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केल्यास, आम्ही सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कल (४) अन्वये किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास मोकळे असू, ह्याची कृपया नोंद घ्यावी

कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण प्रदान होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी वरील परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दराने व्याजाचे उपार्जन सरू राहील.

आम्ही तुमचे लक्ष सदर ॲक्टच्या पोट-कलम १३ कडे वेधत आहोत. ज्यानुसार तुम्हाला आमची लेखी

दिनांक: २०.०५.२०२१

पूर्वपरवानगी घेतल्याखेरीज विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजाव्यतिरिक्त अन्य मार्गाने) वरील परिच्छेद १ मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केला आहे. आम्ही पुढे हेही कळवतो की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) मधील वरील तरतुदींचे पालन न करणे ह ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय अपराध आहे. आम्ही पढ़े तमचे लक्ष सदरह अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतदींकडे वेधण्यात ये

आहे, ज्यानुसार तुम्ही खाजगीरित्या/प्रस्ताव/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी थकबाकीसह एकत्रित बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चाची रक्कम तुम्ही भरणा केलीत तर तारण मत्ता विमोचित करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, वरील नुसार सूचन प्रकाशित केल्यानंतर तारण मत्ता विमोचित करण्याचा तुम्हाला हक्क राहणार नाही. कृपया ध्यानात ठेवावे की, ही मागणी सूचना, आम्हाला येणे असलेल्या रकमांच्या संबंधात पुढील मागण

करण्याच्या अधिकारापरत्या मर्यादित न राहता. त्याच्याहीसहीत असलेल्या उपाययोजना किंवा अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा येऊ न देता दिली आहे व असे अधिकार त्यागले असे समजू नये. आपला हितचिंत

सही/ (अंबुज कुमार) प्राधिकृत अधिकारी चिफ मॅनेजर, सीपी टॅंक

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in

PUBLIC NOTICE

Place: Delhi

TAKE NOTICE THAT I, Advocate Archana Gawli is verifying the title of Saptashringi Co-operative Housing Society Limited bearing Regd. No BOM/HSG-3975 of 1973 which are intending to re-develop their property as described in the Schedule hereto below:

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift possession or encumbrance nowsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 (fourteen days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting notarized certified copies of original documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, or such person shall be treated as waived and not binding upon my

THE SCHEDULE ABOVE

REFERRED TO:
ALL THAT piece or parcel of land admeasuring 1018.20 Square Metres as per Property Card along with the structure thereon bearing CTS No. 629/1224, S. No. 341(pt) o Village Bandra (East) at Madhusudar Kalelkar Marg, Bandra (East), Mumbai 400051 and the building Saptashringi Co-operative Housing Society Ltd." standing thereon and bounded as follows: On the West by Plot bearing CTS No. 667/1 of Village Bandra (East), Mumbai 400 051, On the East by Plot bearing CTS No. 629 (pt.) of Village Bandra (East), Mumbai 400 051. On the South by Bandra Kurla Link Road and Plot bearing CTS No. 667/7 of Village Bandra (E), Mumbai - 400 051, On the North by Plot bearing CTS No. 629/1227 and 629/1235 of Village Bandra (East), Mumbai 400051. Dated this 8th day of June, 2021.

Advocate Archana Gawli A/104, Arpita CHSL, R. T. Road Dahisar (West), Mumbai - 400068.

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यांत येते की, गांव मौजे कौलारखुर्द, तालुका वसई, जिल्हा पालघर येथिल सर्वे नं. ७३, हिस्सा नं. ५ अ. क्षेत्र हे. आर. -१३-१५ हि जमिन श्री लॉईड नेपोलीयन **क्रोन्सेका यांच्या मालकी कब्जाची आहे.** सदर मिळकतीपैकी हे. आर. ०-०३-०८ इतकी मिळकत, "मुख्य डांबरी रस्त्यापासून सदर जमिनीत जाणेयेणेसाठी असलेल्या १५ फुट रूद" रस्त्यामधिल सामाईक हक्कासह आमचे अशिल त्यांचेकडून कायमची व निर्विवादपणे विकत घेत आहेत. त्यामुळे सदर मिळकतीच्या मालकी हक्काबाबत रस्त्याबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी त्याप्रमाणे निम्नस्वाक्षरीकारांच्या "देवदर्शन", गिरीज चर्चच्या बाजुला, गिरीज, वसई (प), तालुका वसई, जिल्हा पालघर, पिन कोड ४०१२०१ येथील कार्यालयात ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसात लेखीपुराव्यासह कळवावा. अन्यथा तसा हक्क हितसंबंध कोणाचाही नाही वा असल्यास त्यांनी तो हक्क सोडून दिला आहे असे मानून आमचे अशिल सदर मिळकत खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. यानंतर सदर मिळकतीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार आमचे अशिल ग्राह्य धरणार नाही. तसेच नुकसान भरपाईस आमचे अशिल पात्र राहणार नाहीत. श्री. एम. डी. डाबरे दिनांक: ०७/०६/२०२१

PUBLIC NOTICE Public that I am investigating the title of the Vendors i.e. (1) Mrs. Swati Vijay Prakash Kondapalli and (2) Mrs. Sonali Ashish Revankar who are the legal heirs of Late Mr. Ramesh Ragunath Kadam in respect of the Flat A/04 Ground Floor in Urwashi Cooperative Housing Society Limited, Sunder Nagar Road No.2, Kalina, Santacruz East, Mumbai 400 098 and the Shares more particularly described in the schedule hereunder which is in the process of being sold/transferred in the name of my client. The society has transferred the 10 shares represented by Duplicate Share Certificate No. 29 (in lieu of original Share Certificate No.26) bearing distinctive nos. 251 to 260 (both inclusive) in the name of the vendors i.e. (1) Mrs. Swati Viiavprakash Kondapalli and (2) Mrs. Sonali Ashish Revankar who are the legal heirs of Late Mr. Ramesh Ragunath who died intestate on 26.06.2002.

ALL PERSONS having any claim in respect thereof by way of sale. exchange, gift, mortgage, trust, inheritance. charge, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having his office at A8/30, Kalyani, Nagar, Sunder Santacruz East, Mumbai 400 098 within 14 days from the date hereof failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived and/or ahandoned and the transfer shall be completed.

SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flat No. A/04, Ground Floor, Urwashi CHS Ltd., Sunder Nagar Road No.2, Kalina, Santacruz Mumbai 400098 East. represented by Duplicate Share Certificate No. 29 (in lieu of Original Share Certf No.26) bearing distinctive nos. 251 to 260 (both inclusive) issued by the

> D. N. NAIR Advocate High Court & Public Notary

MARGO FINANCE LIMITED

CIN: L65910MH1991PLC080534

Registered Office: Office No. 3 Plot No. 266 Village Alte, Kumbhoj Road, latkanangale, Dist. Kolhapur-416109, Maharashtra. Tel No.: (0230) 2463100 / 2461929

Website: www.margofinance.com; E-mail: into@margofinance.com

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulations 29, 33 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of Board of Directors of the Company will be held on Monday, June 14, 2021, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the Quarter and year ended March 31, 2021.

A copy of the said Notice is also available on Company's website at www.margofinance.com and on the website of BSE at www.bseindia.com By order of the Board of Director

For Margo Finance Ltd

Archisha Tyagi Company Secretary & Compliance Officer Date : June 7, 2021

यूनियन बैंक 🕼 Union Bank

अन्धा Andhra Corporation

रिजनल ऑफिस, मुंबई वाशी २ रा मजला, कोरल स्केअर इमा., सुरज वॉटर पार्क समोर, घोडबंदर रोड, ठाणे (प)- ४०० ६१५. दू. क्र. (०२२) २५९७ ४०४३ आणि २५९७ ५५७४

मागणी सूचना

कलम १३ (२) सहवाचता सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(३) अन्वये

वँकेच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी तपशिलानसार नमुद सदर सचना जारी केल्याच्या तारखेपासन **६० दिवसां** थकबाकी रकमेची मागणी करण्यासाठी खालील नमुद कर्जदार/हमीदारांना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कल ३ (२) च्या अनुपालनात मागणी सूचना जारी केली होती. सदर सूचना न पोहोचता/न बजावता परत आल्या हणून सदर सूचनेचे प्रकाशन हे खालील कर्जदार/ हमीदारांच्या माहितीसाठी करण्यात येत आहे

कर्जदार आणि हमीदाराचे नाव आणि पत्ता ■ श्री. सय्यद शिकल जिमल, जिमल सय्यद यांचा मुलगा फ्लॅट क्र. ४०१, ए विंग, ४ थ **उत्ता:** खोली क्र. १२६, मदिनातुल मारिफ मस्झिद जवळ, रामगड, वेस्टर्न एक्स, जोगेश्वरी (पू.), मुंबई- ४०० ०६०. सीसी: फ्लॅट क्र. ४०१. ए विंग. ४ था मजला. कासा अधरिआना इमा. तळोजा बाय पास रोड, खोमी गाव, कल्याण ता., ठाणे जिल्हा - ४२१ ३०१.

शेहनवाझ शकील शेख, शकील शेख यांचा मुलगा

नजला, कासा अधरिआना इमा, तळोजा बाय पास रोड, खोमी गाव, कल्याण ता., ठाणे जिल्हा ४२१ ३०१.

।ता: ३८० गील बेर्ट हिल रोड, दुराई चाळ, पाटकर कंपाऊंड, अंधेरी (प). मंबई- ४०० ०५८. सूचनेनुसार बँकेला थकीत रक्कम

रु. ३६,८०,०२९.६७ + त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार त्याअर्थी वरील नमुद नुसार कर्जदार आणि हमीदारांच्या विनंतीनुसार **युनियन बँक ऑफ इंडिया,(ई-आंध्र** बँक) वाशी शाखेने पत सुविधा मंजुर केल्या होत्या. वरील खाते हे मुद्दल आणि त्यावरील व्याजाचे प्रदान केल्यामुळे एनपीए म्हणुन वर्गीकृत करण्यात आले आहे आणि परिणामी **दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड** रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३, पोटकलम (२) अंतर्गत वरील नेमुद तारखेस आणि दिलेल्या पत्त्यावर कर्जदार आणि हमीदारांन गगणी सूचना जारी करण्यात आली होती. परंतु ती न बजावता परंत आली, ज्याअर्थी बँकेची वरील सदर प्रकबाकी ही कर्जदारांच्या नावासमोर नमुद केलेल्या तारणांद्वारे सुरक्षित आहे, वरील सदर मागणी ही सदर पूचनेच्या तारखेपासून **६० दिवसां**त तारखेपर्यंत व्याज अधिक त्यांच्या नावासमोर नमुद केलेली बँकेची वरील मुद्र थकबाकी चुकती करण्यासाठी सदर सूचनेच्या मार्फत सर्व वरील पत्त्यावर सदर ॲक्टच्या कलम ९३ गेटकलम (२) अंतर्गत कर्जदार आणि हमीदार यांच्याकडे याद्वारे करण्यात येत आहे, कसूर केल्यास बँक ारफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ पोटकलम (४) अन्वये पुढील पावले उचलण्याची कार्यवाही करेल. वरील सर्व कर्जदार आणि हमीदार यांना बँकेच्या पूर्व मंजुरीशिवाय बँकेकडे गहाण वरील नमुद मिळकतींचे इस्तांतर करण्यासाठी कोणत्याही अन्य प्रकारे विकी हस्तांतर न करण्याचा सला देण्यात येत आहे कर्जदार/हमीदार यांना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडुन कलम १३(२) अंतर्गत जारी केलेली **मूळ सूचना** प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

दिनांक : ०८.०६.२०२१ **ठिकाण :** ठाणे

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया



सीआयएन:एल९९९९९एमएच१९९६पीएलसी१३२९८३ नोंदणीकृत कार्यालय: आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र. १६व्ही, प्लॉट क्र.: बी-२३ , ठाणे इंडस्ट्रीयल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे- ४०० ६०४ दू: (९१-२२) ४१०३ ५००० • फॅक्स: (९१-२२) २५८० ६६५४ ई-मेल: <u>secretarial@iifl.com</u> • संकेतस्थळ: <u>www.iiflsecurities.com</u>

वार्षिक सामान्य बैठक सूचना

येथे असे सूचित करण्यात येते की २६ वी वार्षिक सामान्य बैठक (''एजीएम'') ही आय आय एफ एल सिक्युरीटीज लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांकरिता बुधवार, जून ३०,२०२१ रोजी दुपारी १२:०० वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार व्हिडियो कॉन्फरन्सिंग किंवा इतर ऑडियो व्हिज्युअल मिन्स (व्हीसी/ओएव्हीएम) च्या माध्यमाने २६ व्या एजीएम सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता आयोजित करण्यात येणार आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ मधील लागू होणाऱ्या तरतुर्दीसह मे ०५, २०२० रोजी दिलेल्या सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२०, परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि ०२/२०२१ जे अनुक्रमे एप्रिल ०८,२०२०, एप्रिल १३, २०२० आणि जानेवारी १३, २०२१ रोजी (एमसीए) म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सद्वारे जारी गेले आहे, त्याचसह क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ जे मे १२, २०२० आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ जे जानेवारी १५, २०२१ रोजी सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी गेले असून (ज्यांना एकत्रितपणे पत्रक असे संबोधले जाईल) कंपनीच्या वार्षिक बैठकीची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चा कंपनीचा वार्षिक अहवाल हा कंपनीकडे/डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे ई-मेल ॲड्रेस नोंदविलेल्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे तो कंपनीचे संकेतस्थळ www.iiflsecurities.com वर देखील उपलब्ध आहे. याच बरोबर सूचना आणि वार्षिक अहवाल हा स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि सीडीएसएलचे संकेतस्थळ www.evotingindia.com वर देखील उपलब्ध आहे. वार्षिक बैठकीच्या सूचने सह

वार्षिक अहवाल हा शुक्रवार, जून ०७, २०२१ रोजी पाठविण्यात आलेला आहे. तसेच कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार ('अधिनियम') आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) नियामक, २०१५ च्या नियामक ४२ नुसार सदस्य नोंदवही आणि कंपनीची हस्तांतरण नोंद वही ही गुरुवार, जून २४, २०२१ ते बुधवार, जून ३०,

२०२१ (दोन्ही दिवस धरून) एजीएमच्या हेतूने बंद असतील कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ नुसार आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० नुसार तसेच, वेळोवेळी सुधारित सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) नियामक, २०१५ च्या नियामक ४४ नुसार कंपनीद्वारे सदस्यांना आपला मतदानाचा अधिकार हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठरावांवर ऑपले मत देखन वापरता यावा म्हणन एजीएमच्या वेळेला इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान घेण्याची सूविधा उपलब्ध करून दिली जात आहे. असे सदस्य ज्यांच्या कडे (भौतिक आणि डलेक्टॉनिक दोन्ही पद्धतीचे समभाग) समभाग आहेत आणि त्यांची कट ऑफ तारीख ही जन २३, २०२१ आहे, त्यांना एजीएममध्ये दिल्या गेलेल्या सुविधे नुसार मतदान खालील पद्धतीने

करता येऊ शकेल: रिमोट ई-मतदान (म्हणजेच सदस्यांना एजीएमच्या स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता येऊ शकेल) ; किंवा एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा.

वरील सुविधा सीडीएसएलद्वारे पुरविण्यात येतील. रिमोट ई-मतदान हे शुक्रवार, जून २५, २०२१ रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि मंगळवार, जून २९, २०२१ रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) संध्याकाळी ५:०० वाजता संपेल ; ह्या कालावधीत जून २३, २०२१ च्या कट ऑफ डेटनुसार कंपनीच्या ज्या सदस्यांकडे भौतिक किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात

समभाग असतील त्यांना ई–वोटींग पद्धतीने आपले मत देता येऊ शकेल. समजा एखादी व्यक्ती कंपनीची सदस्य एजीएमची सूचना दिल्यानंतर झाली असेल परंतु कट ऑफ तारीख जून २३, २०२१ रोजी किंवा त्यापुर्वी सदस्य झाले असेल. त्याला <u>helpdesk.evoting@cdsl.com</u> किंवा <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> येथे लॉगीन आयडी आणि पासवर्डची विनंतीकरून आपला मतदानाचा अधिकार बजावता येऊ शकेल. समजा एखाद्या व्यक्तीची ई-मतदानाकरिता सीडीएसएल कडे यापर्वीच नोंदणी झाली असेल, तर त्याला अस्तित्वात असलेला लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून मतदान

करता येऊ शकेल. सदस्यांनी याची नोंद घ्यावी अ) मंगळवार, जून २९, २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसा संध्याकाळी ५:०० नंतर सीडीएसएल द्वारे रिमोट ई-मतदानाची सुविधा मतदानासाठी बंद केली जाईल आणि ज्या सभासदांनी ठरावावर मतदान केले आहे ते आपले मत बदलू शकणार नाहीत किंवा पुनर्मतदान करता येणार नाही. ब) एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएग सुविधेद्वारे उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी ई-मतदानाची सुविधा त्याच सदस्यांन उपलब्ध करून दिली जाईल, ज्या सदस्यांनी रिमोट ई–मतदान पद्धतीने ठरावावर आपले मत दिले नसेल किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे मतदान करण्यापासून प्रतिबंधित केले नसेल त्यांनाच एजीएम दरम्यान ठरावावर आपले मत देण्याचा अधिकार असेल. क) रिमोट ई-मतदान पद्धतीने आपला मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर सुद्धा सदस्यांना एजीएमला हजर राहता येऊ शकेल पण एजीएमच्या दरम्यान कोणत्याही ठरावावर आपले मत देता येणार नाही. ड) ज्या सदस्यांची नावे नोंदणीकृत सदस्य म्हणून किंवा डिपॉझिटरीकडे असलेल्या नोंदवही नुसार कट ऑफ डेट जून २३,२०२१ पर्यंत लाभदायी मालक म्हणून नोंद झालेली असेल अशाच सदस्यांना रिमोट ई-मतदानाच्या माध्यमाने किंवा एजीएम दरम्यान

सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे हजर राहता येईल जी सीडीएसएल ई-मतदान प्रणालीद्वारे पुरविण्यात येईल. ह्यांबाबतचे तपशील एजीएम सूचनेमध्ये देण्यात

ई-मतदानाच्या माध्यमाने मतदान करता येऊ शकेल.

आपल्याला ई–मतदाना संबंधित कोणते ही प्रश्न किंवा समस्या असल्यास, आपण वारंवार विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्यूर्फ') चा संदर्भ घ्यावा आण<u>ि www.evotingindia.com</u>, ह्या संकेतस्थळावर हेल्प सेक्शनमध्ये उपलब्ध असलेल्या मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ह्यांना ए विंग, २५ वा मजला, मॅरॅथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पुर्व) मुंबई- ४०००१३ वर लिहावे किंवा ०२२- २३०५८७३८ आणि ०२२–२३०५८५४२/४३ ह्या क्रमांकांवर संपर्क साधावा.

ज्या सदस्यांना एजीएमच्या वेळेला तांत्रिक सहाय्याची आवश्यकता असेल त्यांनी ह्याकरिता helpdesk.evoting@cdslindia.com किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३ येथे संपर्क साधावा.

> आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेडकरिता स्वाक्षरीकत मेघल शहा

> > कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई दिनांक: जून ०७, २०२१

E-Tender Notice

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following <u>Tenders</u>

Sr. Tender NO(Rfx No)/ Description/ Estimated Cost in No.

- 3000019556 / Supply & Replacement of Complete PVC Fills of Cell of Cooling Tower of Unit-7, in ODP-II, CSTPS Chandrapur/ Rs.35880000/-
- 2 3000019566/ Design, Engineering, Manufacture, Supply Erection, Testing & Commissioning of Station Battery Set (03 nos.) & UPS Battery Set (01 no.) with Plante / Ni-Cd Type Complete with all accessories by Dismantling and Buyback the existing battery Sets in Unit#6 CSTPS Chandrapur/ Rs.66518885.76

above floated tender published in MAHAGENCO online Portal For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in for (Sr.No.1 & 2).

CHIEF ENGINEER (O&M)

PUBLIC NOTICE

Public Notice NOTICE is hereby given that Shriram Housing Finance Limited (Our Client) is assessing to lend financial assistance to M/s. Aayush Developers (Developer) against the mortgage of Developer's entitled Flats along with the undivided shares viz. Flat Nos. 101, 303, 403, 701, 702, 703, 801, 802, 803, 901, 902 & 903 and entire development rights of the Developer in the project Aayush Aarna [RERA Registration No. P51800027442] being constructed on all that piece & parcel of land bearing Plot No. 117/A (admeasuring 212.7 Sq. Meters) bearing CTS No. 386/54 and Plot No. 117/B (admeasuring 195.7 Sq. Meters) bearing CTS No. 386/53, total admeasuring 408.4 Sq. Meters situated at Survey No. 69, Village Wadhawali, Collector's Colony, Chembur, Registration Sub District of Bandra, Bombay Suburban District (Said Properties) Any person having any right, title, interest, claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever or demand of any nature whatsoever in respect of the above mentioned Said Properties, is hereby required to make the same known in vriting along with the documentary proof thereof, to the undersigned at Shop No. 6, Shivshankar Tower, Sector-1, Sanpada, Navi Mumbai-400705 vithin eight days from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and he claims if any, shall be deemed to have been given up or waived.

Place : Mumbai

Date: 08/06/2021 For Xpress legal Advocates and Legal Consultants **Advocate Chanchal Choudhary** (Advocate High Court)



TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com

CIN: L27100MH1907PLC000260

NOTICE OF THE 114th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the 114th Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Tata Steel Limited (the 'Company') will be held on Wednesday, June 30, 2021 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') ONLY to transact the businesses as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 (collectively called 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 ('SEBI Circulars'), the Company sent the Notice of the 114th AGM along with the link to the 6th Integrated Report & 114th Annual Accounts of the Company for the Financial Year 2020-21 (the 'Integrated Report') on June 7, 2021, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrars and Transfer Agent ('RTA'), TSR Darashaw Consultants Private Limited /Depositories.

The Notice of the AGM along with the Integrated Report of the Company is available on the website of the Company at www.tatasteel.com and may also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The AGM Notice is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Remote E-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by The Institute of Company Secretaries of India, each as amended from time to time, the Company is providing to its Members, the facility of remote e-Voting before/during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice convening the AGM. Members are requested to take note of the following:

a. The remote e-Voting facility will be available during the following period:

Commencement of remote e-Voting	From 9:00 a.m. (IST) on Friday, June 25, 2021	
End of remote e-Voting	At 5:00 p.m. (IST) on Tuesday, June 29, 2021	

The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time:

- b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Wednesday, June 23, 2021 ('Cut-Off Date'). Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the VC/OAVM proceedings at the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote on the resolution(s) by remote e-Voting, will be eligible to exercise their right to vote on such resolution(s) upon announcement by the Chairman. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again. The remote e-Voting module on the day of the AGM shall be disabled by NSDL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting.
- c. Any shareholder(s) holding shares in physical form or non-individual shareholders who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, June 23, 2021, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then he / she can use his / her existing User ID and password for casting the
- d. In case of Individual Shareholder who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares in demat mode as on the cut-off date may follow the steps mentioned under 'Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode' as provided in the Notice.
- e. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before the AGM as well as remote e-Voting during the
- f. In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before the AGM and during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available in the 'Download' section of www.evoting.nsdl.com or call on the toll-free number: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal or Ms. Pallavi Mhatre from NSDL at the designated e-mail IDs: amitv@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in electronic mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details
Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll-free number: 1800 1020 990 or 1800 224 430
Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542/43

Mr. P. N. Parikh (Membership No. FCS: 327) or failing him, Ms. Jigyasa Ved (Membership No. FCS: 6488) and failing her, Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS: 8331) of M/s Parikh & Associates, Practising Company Secretaries, have been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

Book Closure and Dividend:

June 7, 2021

Mumbai

NOTICE IS FURTHER GIVEN pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, as amended from time to time, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company (for both, fully paid-up and partly paid-up Ordinary Shares) will be closed from Saturday, June 19, 2021 to Wednesday, June 30, 2021 (both days inclusive) for the purpose of payment of dividend and AGM for Financial Year 2020-21. The dividend of ₹25/- per fully paid-up Ordinary (equity) Share of ₹10/- each and ₹6.25 per partly paid-up Ordinary (equity) Share of ₹10/- each (paid-up ₹2.504 per share) in respect of the outstanding partly paid-up Ordinary Shares of the Company on which call money remains unpaid as on the date of book closure, if approved by the Members at the AGM, will be paid subject to deduction of income-tax at source ('TDS') on and from Friday, July 2, 2021 as under:

In respect of Ordinary Shares held in physical form: To all the Members, after giving effect to valid transmission and transposition in respect of valid requests lodged with the Company as on close of business hours of Friday, June 18, 2021.

In respect of Ordinary Shares held in electronic form: To all beneficial owners of the shares, as on the close of business hours on Friday, June 18, 2021, as per details furnished by the Depositories for this purpose

> **Tata Steel Limited** Sd/-

Parvatheesam Kanchinadham Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance) ACS: 15921

TATA STEEL

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | TUESDAY | JUNE 8, 2021



www.navshakti.co.in किंमत ३ रुपये

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients are intending to purchase the flat premise free from all encumbrances and claims and with clear and marketable title to th same more particularly described in the schedule hereunder written from it present Owners Mr. Arvind Vashistha and Mrs. Arati Amonkar (Owners). My clier has instructed me to investigate the title of the said Owners to the said flat premise All persons having any claim, right, title or interest in the said flat premises by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trust, possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his/her office at Deepak Thakkar 8 Associates, 504, 5th Level, Vini Elegance, L. T. Road, Borivali (West), Mumb 400092 within fourteen days from the date hereof otherwise the investigation shall be completed and my clients shall purchase the said flat premises witho ny reference to such claim and the same will be considered as waived

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO All that a Flat premises bearing Flat No.6202 on 62[™] floor in "B" Wing admeasurin 1052 sq.ft carpet equivalent to 117.32 sq mtrs alongwith 2 car Parking space bearing Nos. P3-933 & P3-934 in the building known as "Lodha Allura" in Lodha Park situate lying and being on the land/property bearing C.S No.464 & 4/464 of Lower Parel Division at Senapati Bapat Marg Lower Parel Mumbai -400013 in Registratio District and Sub-District of Mumbai City. Dated this 8th Day of June 2021

Shail Parekh (Advocate High Court)

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that **Mr. Shobhnath H Pandey** residing at Mumbai intends t mortgage the property described herein in favour of Valshya Sahakari Bank Ltd.

It is disclosed that the property scheduled below had been originally purchased by Mr. Haricharan S Pandey under registered Agreement for Sale dated 26.12.1984 and was bonafide member of Virat CHSL who held 5 shares bearing Nos. 226 to 230 under the share Certificate No. 45. That Haricharan S Pandey died intestate on 20.01.2003 leaving behind his widow Kamala and son Shobhnathas his only legal heirsand during his lifetime, he nominate his son Shobhnath Pandey as Nominee with the society. That Society with NOC of his widow Kamala Pandey transferred shares in favour of Shobhnath Pandey and has bec

Any person/s including and claiming to be legal heir/s if any of Late Haricharan S Pandey an any person/s having any claim, in or upon the scheduled property or any part thereof, shoul make the same known to the undersigned in writing at the address mentioned below specially stating therein exact nature of such claim, if any, together with documentar evidence thereof, within 07 days from the date of this notice, failing which any such clair against, in or upon the Scheduled Property or any part thereof shall be deemed to have bee surrendered, waived and abandoned and the security will be taken as free of encumbrances.

PROPERTY SCHEDULE

Flat No.304 on the Third Floor in A Wing of the Building No. 41 of Type D known as "Virat CHS1" situatedat Gokuldham, Goregaon (East), Mumbal 400063 and lying on the land bearing CTS No. 156A Village: Dindoshi Taluka Borivali & Dist. Mumbal Sub, within the limits of Municipal Corporation of Greater Mumbal.

Place : Mumbai Date :08.06.2021

M/S. SAI CONSULTANCY SERVICES ADVOCATE HIGH COURT. MUMBA Chamber No. 201, 2nd Floor, Jasmine Garden CHSI Jambhli Naka, Nr. Hotel Times Square, Thane W-40060



G.M.BREWERIES LIMITED

Registered Office: Ganesh Niwas, S. Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025 CIN: L15500MH1981PLC025809

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE

DATES AND E-VOTING

The Thirty Eighth Annual General Meeting of the Shareholders of the company will be held through video conferencing / other audio visual means on Tuesday, the 6th day of July, 2021 at 11.30 A.M. to transect the business as set out in the Notice dated April 06, 2021 has been sent by emails to the members of the company. The aforesaid notice together with annua report has been sent electronically to those members who have registered their email addresses with the Company or the Depository Participant(s). The annual report for the year 2020-21 is also available on the Company.

website www.gmbreweries.com. Under Investors Reports.
Pursuant to section 91 of the companies Act, 2013 and rules there unde Notice is also hereby given that the register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from June 30, 2021 to July 06, 2021 (both days inclusive) for determining entitlement to dividen that may be declared at the 38th Annual General Meeting.

Pursuant to section 108 of the companies Act, 2013 and rules there unde the Company is pleased to provide its members the facility to cast thei vote by electronic means on all the resolutions set forth in the notice date. April 06, 2021. The details are given hereunder 1. Date of completion of emailing / dispatch of A.G.M Notice:-4th June, 2021

 Date and time of commencement of E Voting through electroni means:-July 03, 2021 at 09.00 A.M. . Date and time of ending of E Voting through electronic means: July 05

For electronic voting instructions, Members may go through the detailed instructions given in the notice of 38th Annual General Meeting and ir

case of any queries/ grievances relating to e-voting, Members may refer the Frequently Asked Question (FAQs) and e-voting user manual for Ms. Pallavi Mhatre From NSDL. Tel No. 1800-222-990 and 022 24994738/4545 By order of the Board of Director

Sd/ Sandeep Kutchh

Place: Mumbai Date: June 05, 2021

Company Secretary & Manager Account

होता वहीत्वा C. P. TANK Branch : Halai Lohana Mahajan Building, 6/10, Dr. Babasaha Benuk of Beroda Jaykar Marg, Mumbai - 400 002. India Tel. : 91-022-2382 1728 / 238 0251, 238 9204 (Avd) / 2388 9504 (CM) Email: optank@bankolbaroda.co.i

NOTICE TO GUARANTOR (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

Mr. Kailash Chand Bansal
Hat No. 904, 9th Hoor, B Wing, Building No. 2, Flat No. 904, 9th Floor, B Wing, Building No. 2
Surner Tower, New Prabhadevi Road, Surner Tower, New Prabhadevi Road,
Surher Device New Prabhadevi Road, Surhe Device New Prabhadevi Road

Prabha Devi, Mumbai – 400 025

Prabha Devi, Mumbai - 400 025

10, Mr. Pratik K Bansal

Flat No. 904, 9th Floor, B Wing, Building No. 2, Flat No. 904, 9th Floor, B Wing, Building No. 2, Sumer Tower, New Prabhadevi Road, Prabha Devij, Mumbai – 400 025

Flat No. 904, 9th Floor, B Wing, Building No. 2, Sumer Tower, New Prabhadevi Road, Prabha Devij, Mumbai – 400 025

Re: Your guarantee for credit facilities granted to M/s Ma Kamla Mills Pvt Ltd (Formerly known as M/s Scarlet Textile Mills India Pvt Ltd.)

- As you are aware, you have by a quarantee dated 20.09.2019, 19.09.2020; 08.10.2020 guaranteed payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities then or at any time thereafter owing or incurred to us by M/s Ma Kamla Mills Pvt Ltd. (Formerly known as M/s Scarlet Textile Mills India Pvt Ltd.), for aggregate credit limits of Rs.695,00,211.00 with interest thereon more particularly set out in the said guarante
- . We have to inform you that the borrower has committed defaults in paymer compliances of his liabilities and consequently his account has been classified as non performing asset. A copy of the notice dated 20.05.2021 under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 sent by us to the borrower is enclosed. Since the borrower ha committed defaults, in terms of the guarantee you have become liable to pay to us the outstanding amount of loan/credit facilities aggregating Rs. 712,18,618.25along with interest, penal interest if any, interest reversal if any and other charges if any; and we hereby invoke the guarantee and call upon you to pay the said amount within 60 days from the date of this notice. Please note that interest will continue to accrue at the rates specified in para 1 of the notice dated 20.05.2021 served on the borrower (copy enclosed). We further wish to inform you that in regard to the security provided by you to secure
- your guarantee obligations for the due repayment of the loans and advances by the borrower, this notice of 60 days may please be treated as notice under sub-section(2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforce of Security Interest Act, 2002. We further give you notice that failing payment of the above amount with interest upto the date of payment, we shall be at liberty to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.
- We invite your attention to sub-section (13) of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), withou obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable unde
- We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets. If the amount of dues together with all costs charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender/private treaty Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secure
- assets will not be available. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, i the right to make further demands in respect of sums owing to us.

Date: 20.05.2021

Sd/-(Ambu] Kumar) Authorized Officer Chief Manager, CPTank

Dematform

Place: Mumbai

Date: 07.06.2021

FORM NO. 155 [See rule 329] (Members' Voluntary Winding Up)

Oasis Pre Print Services Private Limited (Under Liquidation) CIN - U22200MH2008PTC179900

Notice Convening Final General Meeting of Members

Notice is hereby given in pursuance of section 497 that a Final General Meeting of Members / Contributories of Oasis Pre Print Services Private Limited (Under Liquidation) will be held at 107, B Wing, Everest Chambers, Marol Naka, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059 on Friday, July 9, 2021 at 11:30 AM for the purpose of having the accounts laid before them showing the manner in which the winding up has been conducted and hearing any explanations that may be given by the liquidator and also determining by a special resolution of the Company the manner in which the books, accounts and documents of the Company and of the liquidator shall be disposed of.

Sd/-Himanshu S. Kamdar Liquidator Dated: May 25, 2021

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER, ROAD CONSTRUCTION DEPARTMENT, ROAD DIVISION, GUMLA

e-Procurement Notice e-Tender Reference No. RCD/GUMLA/411

Date :- 05.06.2021		
1.	Name of the work	Reconstruction of Dumri (On MDR-
		036)- Bara Katra-
		Kerakona(Jharkh and-
		Chhatisgargh Border) Road including
		HL Bridge (Total Length -11.400 km)
2.	Estimated Cost (Rs.)	Rs.40,37,39,310.00Rs. Forty crore
		thirty seven lacs thirty-nine
		thousand three hundred ten) Only.
3.	Time of Completion	18 Months
4.	Last date/Time for receipt of bids	08.07.2021
		Up to 12:00 Noon
5.	Date of Publication of Tender on	17.06.2021
	website	From 10:30 A.M.
6.	Date of Opening of Tender	09.07.2021
7.	Name & address of office Inviting	Executive Engineer, Road
	tender	Construction Department, Road
		Division, Gumla.
8.	Contact no. of e-Procurement officer	06524-222097
9.	Helpline number of e-Procurement cell	0651-2401010

Tender amount can be increased or decreased.

2. Details can be seen on website https://jharkhandtenders.gov.in Sd/-

Executive Engineer, Road Construction Department, Road Division, Gumla. PR 247616(Road)21-22*D



REGIONAL OFFICE, MUMBAI VASHI 2nd floor, Coral Square Bldg., infront of Suraj waterpark, Godbunder Road, Thane (W)-400 615.
• PH. No. (022) 2597 4043 & 2597 5578

DEMAND NOTICE U/s 13 (2) Read with Sec. 13 (3) of SARFAESI Act, 2002

The Authorized Officer of the Bank has issued demand notices in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned Borrower / Guarantors demandin butstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as pe details. The said notices are returned undelivered / un-served. Hence this publication of the Demand notice is made for notices to the following Borrowers / Guarantors

Nume and Address of the Bottowers & Sauranters	Description of Froperty
■ Mrs. Nutan Vishal Dandge	R. No. 2A/08, Gr. Flr.
Add. :- R. No. 2A/08, Gr. Flr., Sadguru CHS., Behind St. Mary	Sadguru CHS., Behind
ICSE School, Nr. Corporation Bank & Hanuman Mandir, Nr. D-Mart,	St. Mary ICSE School
Sector 10, Thane Belapur Rd., Koparkhairne, Thane Dist400 709.	Nr. Corporation Bank 8
■ Mr. Vishal LaxmanRao Dandge	Hanuman Mandir, Nr
Add. :- R. No. 2A/08, Gr. Flr., Sadguru CHS., Behind St. Mary	D-Mart, Sector 10, Thans
ICSE School, Nr. Corporation Bank & Hanuman Mandir, Nr. D-Mart,	Belapur Rd., Koparkhairne
Sector 10, Thane Belapur Rd., Koparkhairne, Thane Dist400 709.	Thane Dist400 709.
Amount due to Bank as per Notice	Date of Demand Notice
₹ 22,94,423.18 + further Int. thereon & Other Charges.	07.04.2021

Whereas on the request of the Borrowers & Guarantors as mentioned above UNION BAN OF INDIA (E-ANDHRA BANK) Vashi Branch has sanctioned the credit facilities. The above count has been classified as NPA due to non payments of principal and interest thereo and consequently the notices of demand issued to the Borrowers & Guarantors on th above mentioned dates & on the given address under section 13 sub section (2) of THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 but it was returned un-served.

Whereas the aforesaid dues of the bank are secured by the securities mentioned agains the name of the Borrowers / Guarantors, the aforesaid Demand is hereby made agains rrowers and guarantors under section 13 sub section (2) of the said Act, all at the above addresses through this notice to repay the above noted dues to the bank mentioned agains their names plus upto date interest within 60 days from the date of notice failing which th bank will proceed further to take steps U/s. 13 sub section (4) of the SARFAESI ACT 2002 All the above borrowers and guarantors advised not to sell, transfer to any other type o ransfer of the above mentioned properties mortgaged with the bank without prior approval he bank. The Borrowers / Guarantors are advised to collect ORIGINAL NOTICE issued U/s 13 (2) from the undersigned on any working day.

Date: 08.06.2021 Authorised Officer, UNION BANK OF INDIA Place: Thane



Registered Office: Aptech House, A-65, M.I.D.C., Marol, Andheri 400093. Tel.: 022 68282300 • Fax: 022 28272399 CIN -L72900MH2000PLC123841

Website: www.aptech-worldwide.com Email:investors_relations@aptech.ac.in; cs@aptech.ac.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Notice is hereby given that The Twenty-first (21st) Annual General Meeting ("AGM") of Aptech Limited will be held on Thursday, July 1 2021 at 04.00 pm. (IST) through Video Conferencing/ Other Audio-Visual Means ("VC/OAVM") facility to transact the business as stipulated in the Notice of the AGM.

In view of the outbreak of the COVID-19 pandemic and pursuant to General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 13th January 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIB/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May 2020 and 15th January, 2021, respectively, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in Compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 21st AGM of the Company is being conducted through VC/OAVM, which does not require physical presence of members at a common venue.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent only by electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2020-2021 will be available on the website of the Company at www.aptech.worldwide.com and website of the stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all the Members of the Company to cast their votes on all the Resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (E-voting). The Company has engaged the services of KFin as the agency to provide e-voting facility. Detailed procedure for remote e-voting/ e-voting will be provided in the Notice of the AGM. If your email ID is already registered with the Company/ Depository Participant, Login details for remote e-voting and e-voting will be sent on your registered email address.

In case you have not registered your email address with the Company/ Depository Participant, please follow below instructions to register your email ID for obtaining Annual Report and login details for remote e-voting and e-voting during the AGM:

Members holding shares in Physical form	Send a request to KFin Technologies Private Limited, Registrar and Share transfer Agent of the Company ("KFin") at einward.ris@kfintech. com providing Folio No., Name of Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back) and self-attested scanned copy of PAN card for registering email address.
Members holding shares in	Kindly contact your Depository Participant (DP) and register your email address as per the

The Annual Report for FY 2020-21 and Notice of 21st AGM of the Company will be sent to all the shareholders at their registered email address in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and Listing Regulations. For Aptech Limited

process advised by DP.

SD/-A K Biyani Company Secretary